



ठेवीदारांशी पत्रव्यवहार

- १.१ ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला घ्यावी लागणारी दक्षता.
- १.२ ठेवीदारांशी पत्रव्यवहार करण्याचे विविध प्रसंग.
- १.३ नमुना पत्रे.

प्रस्तावना

ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो. कंपनी किमान ६ महिने आणि कमाल ३६ महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुद्दल रक्कम मुदत संपताच परतफेड करण्यासाठी जबाबदार असते. ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात.

कंपनीच्या चिटणिसाला ठेवीदारांशी ठेव स्वीकारल्याबद्दल, ठेवीवरील व्याज देण्याबाबत, ठेवीचे नूतनीकरण व परतफेड करणे इत्यादी प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. चिटणिसाला हा पत्रव्यवहार कंपनीच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार करावा लागतो. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने विशेष काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे.

८.१ ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला घ्यावी लागणारी दक्षता :

चिटणिसाला ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना खालील बाबी (दक्षता) विचारात घ्याव्या लागतात.

- १) **कायदेशीर तरतुदी** : चिटणिसाने ठेवी मागविणे, स्वीकार करणे नूतनीकरण करणे आणि परतफेड करणे या संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदींचे पालन कंपनीने यथायोग्य केले असल्याची खात्री केली पाहिजे.
- २) **सौजन्य** : ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणिसाने असभ्य आणि अयोग्य शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजेच पत्रव्यवहार नम्रतापूर्वक केला पाहिजे.
- ३) **तत्परता** : ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना विनाविलंब उत्तर पाठविणे गरजेचे असते.
- ४) **अचूकता** : ठेवीदारांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारात अचूकता असावी. तसेच वस्तुस्थितीची अचूक माहिती पत्रात असावी.
- ५) **नावलौकिक** : ठेवीदारांच्या मनामध्ये कंपनीची प्रतिमा कायम राहिल अशा प्रकारचा पत्रव्यवहार त्यांचेबरोबर राहिल याची दक्षता चिटणिसाने घेतली पाहिजे. त्यामुळे कंपनीचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल.
- ६) **तुम्ही दृष्टिकोन** : ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा, इत्यादी बाबी विचारात घेऊन चिटणिसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला पाहिजे.

- ७) **संक्षिप्तता** : ठेवीदारांशी पत्रव्यवहार हा अत्यंत मोजक्या शब्दात असावा. आवश्यक असलेली माहिती ही थोडक्यात परंतु मुद्देसूदपणे मांडावी. अनावश्यक व अप्रस्तुत माहिती टाळली जावी.
- ८) **गोपनीयता** : चिटणिसाने ठेवीदारांबरोबर पत्रव्यवहार करत असताना गोपनीयतेचे पालन करावे.

८.२ ठेवीदारांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग :

चिटणीस संचालक मंडळाने ठेवीबाबत घेतलेले विविध निर्णय ठेवीदारांना कळवितो.

चिटणिसाला ठेवीदारांशी विविध प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. काही प्रसंग पुढीलप्रमाणे -

- १) कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दलचे आभार मानणारे पत्र.
- २) ठेवीवरील व्याज देण्याबाबतचे पत्र. अ) व्याज अधिपत्राद्वारे
ब) इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे
- ३) ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचे पत्र
- ४) ठेवीच्या परतफेडीबाबतचे पत्र

८.३ नमुना पत्रे :

१) **ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र** : ठेवीदारांकडून ठेव रक्कम प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या चिटणिसाने ठेवीदाराला त्याने ठेव ठेवल्याबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र पाठविले पाहिजे. या पत्रात ठेवीची रक्कम, तारीख, ठेवीचा कालावधी, इत्यादी तपशीलाचा उल्लेख असावा.

या पत्रासोबत ठेवीदारांना ठेव पावती पाठविली जाते जी ठेव ठेवल्याबद्दलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. ही पावती ठेव स्वीकारल्यानंतर २१ दिवसांच्या आत पाठवावी लागते.

गुरू इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४५ गुरू टॉवर्स जे. एम. रोड,

पुणे ४११ ०२१

CIN : L30121 MH 2007 PLC070504

फोन : ०२०-१२११००७२

वेबसाईट : www.gurulimited.com

फॅक्स : ०२०-३००४००७७

ई-मेल : guru30@gmail.com

संदर्भ क्र. : जी/डीईपी/०९/१९-२०

दिनांक : १० एप्रिल, २०१९

श्री. शारंगधर नाईक

७८/६८ गुरू अपार्टमेंट, शनिवार पेठ,

पुणे - ४११ ०११

विषय : ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार.

महोदय,

आपला दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजीचा ठेव गुंतवणूक रु. १,००,०००/- (अक्षरी रु. एक लाख फक्त) बाबतचा अर्ज मिळाला. जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेव २ वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झाली आहे.

आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत.

ठेवीचा तपशील खालीलप्रमाणे-

१	२	३	४	५	
मुदत ठेव पावती क्रमांक	ठेव रक्कम	ठेवीचा कालावधी (वर्ष)	व्याज दर %	बँकेचा तपशील	
				बँकेचे नाव	खाते क्रमांक
६७८	₹ १,००,०००/-	२ वर्षे	१२.५ %	सिटी बँक	२२२०४०

कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो.

कळावे.

आपला विश्वासू,
गुरू इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

सही
(श्री. नितीन मोदी)
कंपनी चिटणीस

सोबत : ठेव पावती क्र. ६७८

२) **ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र :** ठेव ही कर्जाऊ भांडवल आहे. ठेवीदाराला त्याने ठेवीच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. जेव्हा ठेवीदाराला त्याच्या ठेवीवरील व्याज देय असते त्यावेळी कंपनी ठेवीवरील व्याज देण्याचे पत्र पाठवते. या पत्रात ठेव रक्कम, व्याजाचा दर, व्याजाची एकूण रक्कम वजा टी.डी.एस. आणि निव्वळ देय रकमेचा उल्लेख केला जातो.

कंपनी व्याज हे व्याज अधिपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे देते.

अ) व्याज अधिपत्राद्वारे व्याज देणे :

किशोर टेक्सटाईल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १०४ ब, बॉम्बे हाऊस, एस. व्ही. रोड, बोरिवली (पू.),

मुंबई ४०० १०३

CIN : L05065 MH 2000 PLC430644

फोन : ०२२-६०३०४६३६

वेबसाईट : www.kishortextilelimited.com

फॅक्स : ०२२-४०२०२३२३

ई-मेल : kishortext30@gmail.com

संदर्भ क्र. : के/डीईपी/३४/१९-२०

दिनांक : २८ जुलै, २०१९

श्रीमती लता दीक्षित

सी ७०२, मधुबन अपार्टमेंट, शिवाजी नगर,

कॅम्प, पुणे - ४११ ००१

विषय : मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत.

महोदया,

संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की, आपणास देय असलेल्या व्याज दराप्रमाणे (१०%) आपल्या मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. या पत्रासोबत दिनांक २५ जुलै २०१९ चे अॅक्सीस बँकेच्या बोरीवली शाखेच्या नावे रु. २५०० चे ३३४५ क्रमांकाचे व्याज अधिपत्र जोडले आहे.

ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता कंपनीने केली आहे.

मुदत ठेव व त्यावरील देय असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे -

१	२	३	४	५	६	७
व्याज अधिपत्र क्रमांक	मुदत ठेव पावती क्रमांक	ठेव रक्कम (रुपये)	व्याजाचा दर (%)	व्याजाची ढोबळ रक्कम	टी.डी.एस. @ १०%	निव्वळ व्याज देय रक्कम
३३४५	२०३२	₹ २५,०००	१०%	₹ २,५००	-	₹ २,५००/-

व्याज अधिपत्र सोबत जोडले आहे.

कृपया व्याज अधिपत्र वेगळे करण्यात यावे.

कळावे.

आपला विश्वासू,
किशोर टेक्सटाईल लिमिटेड करिता

सही
(श्री. निखिल दीक्षित)

सोबत : व्याज अधिपत्र

कंपनी चिटणीस

ब) इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देण्याबाबत (ECS, NEFT)

नॉव्हेल सुईंग मशिनस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सर्वे नं. ७८, प्लॉट नं. ४८, नॉव्हेल सदन, डी. पी. रोड, बावधन,
पुणे ४११ ०३८

CIN : L302090 MH 2000 PLC070504

फोन : ०२२-६०६०३०२१

वेबसाईट : www.novelsewingltd.com

फॅक्स : ०२२-९६८६४६३६

ई-मेल : novelsewing07@gmail.com

संदर्भ क्र. : एन/डीईपी/१०/१९-२०

दिनांक : १४ मार्च, २०१९

श्रीमती क्षितिजा बिहाणी
नारायण पेठ, १२५, लक्ष्मी रोड,
पुणे - ४११ ०३०

विषय : मुदत ठेवीवरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे (ECS/NEFT) देण्याबाबत.

महोदया,

मला दिलेल्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की, दि. १२ मार्च २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च २०१९ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ठेवीवर १०% दराने व्याज देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

कंपनीने ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या व सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली आहे.

देय असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे -

१	२	३	४	५	६
मुदत ठेव पावती क्रमांक	ठेव रक्कम (रुपये)	व्याजाचा दर %	व्याजाची एकूण रक्कम ढोबळ (रुपये)	टी.डी.एस. @ १०%	व्याजाची देय निव्वळ रक्कम (रुपये)
२०३२	₹ २५,०००	१०%	₹ २,५००	-	₹ २,५००/-

देय असलेल्या व्याजाची रक्कम आपण दिलेल्या बँक खात्याच्या तपशीलाप्रमाणे इलेक्ट्रिक पद्धती (ECS, NEFT) द्वारे जमा करण्यात येईल.

कळावे.

आपली विश्वासू,
नॉव्हेल सुईंग मशिनस लिमिटेड करिता

सही
(श्रीमती सरिता सिंग)
कंपनी चिटणीस

३) ठेवीचे नूतनीकरण :

ठेवीचे नूतनीकरण म्हणजे ठेवीदाराला त्याच्या ठेवीची रक्कम ठेवीची मुदत संपल्यानंतर परत न करता, त्या रकमेचे नवीन ठेवीत पुढील काही कालावधीसाठी रूपांतर करणे होय.

ठेवीचा अतिरिक्त कालावधी हा मूळ कालावधी इतकाच किंवा त्यापेक्षा वेगळा/भिन्न असू शकतो.

कंपनी ठेवीच्या नूतनीकरणासाठी ठेवीदारांना ठेवीची मुदत संपण्यापूर्वी एक महिना अगोदर नूतनीकरणाचा छापील अर्ज पाठविते. ठेवीदाराने नूतनीकरणाचा अर्ज कंपनीकडे पूर्ण तपशीलासह भरून दिल्यानंतर कंपनी ठेवीचे नूतनीकरण करून ठेवीच्या नूतनीकरणाचे पत्र ठेवीदारास पाठविते.

या पत्रासोबत नूतनीकरणाची ठेव पावती पाठविली जाते.

डायमंड इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २४, डायमंड हाऊस, नरिमन पॉईंट,

मुंबई ४०० ०२१

CIN : L15522 MH 2000 PLC301244

फोन : ०२२-५०२०२११३

फॅक्स : ०२२-२०३०४११२

संदर्भ क्र. : डी/डीईपी/६१/१९-२०

वेबसाईट : www.dimondlimited.com

ई-मेल : dimond5@gmail.com

दिनांक : २२ मार्च, २०१९

श्रीमती आशी सिंग

२६ गुलमोहर अपार्टमेंट,

अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५८

विषय : मुदत ठेवीच्या नूतनीकरणाबाबत.

महोदया,

आपला ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचा अर्ज आणि ₹ १,००,००० रक्कम असलेली मूळ ठेव पावती क्र. ४६२५ दोन वर्ष मुदतसाठी नूतनीकरणासाठीच्या अर्जासोबत मिळाली. सदर नूतनीकरण अर्ज संचालक मंडळाच्या संमतीसाठी सादर करण्यात आला.

दिनांक १७ मार्च २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत जुन्याच ठेव स्वीकारण्याच्या अटी व शर्तीनुसार २ वर्ष कालावधीसाठी ठेवीच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या पत्रासोबत ठेव पावती क्र. ५९२५ जोडली आहे.

कळावे.

आपली विश्वासू,
डायमंड इंटरनॅशनल लिमिटेड करिता

सही
(श्रीमती काव्या अंबानी)
कंपनी चिटणीस

सोबत : मुदत ठेव पावती क्र. ५९२५

४) ठेवीची परतफेड :

ठेवीची मुदत संपण्याच्यावेळी ठेवीची रक्कम व्याजासह ठेवीदारांना परत करणे कंपनीला बंधनकारक आहे. ठेवीची रक्कम परत न केल्यास कंपनी कायद्यात दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. ठेवीच्या परतफेडीच्या वेळी ठेवीदाराला ठेव परतफेडीचे पत्र पाठविले जाते. या पत्रात ठेवीदारास ठेव पावती कंपनीकडे पाठविण्याची विनंती केली जाते. ठेव परतफेड पत्रात ठेवीचा कालखंड, ठेव पावती क्र. ठेव रक्कम व्याजाचा दर, मुदत संपल्यानंतर द्यावयाची रक्कम, टीडीएस (कर कपात). निव्वळ देय रक्कम इत्यादी माहिती असते.

धारा ऑईल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ६४ धारा भवन, पिंपरी रोड,

पुणे ४११ ०१८

CIN : L55331 MH 1996 PLC302177

फोन : ०२०-६५२५४०२३

वेबसाईट : dharaoilimited.com

फॅक्स : ०२०-४९३९६४२३

ई-मेल : dhara16@gmail.com

संदर्भ क्र. : डी/डीईपी/१६/१९-२०

दिनांक : १३ नोव्हेंबर, २०१९

श्री. रवींद्र खन्ना

सी १५, स्वामी अपार्टमेंट, नारायण पेठ,

पुणे - ४११ ०३०

विषय : ठेव रक्कम परत करण्याबाबत.

महोदय,

आपणास कळविण्यात येते की, १ डिसेंबर २०१७ रोजी आपणाकडून प्राप्त झालेली ठेव रक्कम रु. १,००,००० (अक्षरी रु. एक लाख) ठेव पावती क्र. ५९२५ या ठेवीची मुदत ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.

ठेव परतफेडीसाठी आपणाकडून मूळ ठेव पावती क्र. ५९२५ प्राप्त झाली. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ठेवीच्या परतफेडीचा ठराव मंजूर करण्यात आला.

ठेव परतफेडीचा तपशील खालीलप्रमाणे-

१	२	३	४	५	६	७	८
ठेवीचा कालावधी	मुदत ठेव पावती क्र.	ठेव रक्कम (₹)	व्याजाचा दर (१०%)	मुदत समाप्ती अवधी रक्कम ₹	टी.डी. एस. (१०%)	निव्वळ रक्कम (₹)	मुदत समाप्ती दिनांक
२ वर्षे	५९२५	१,००,०००	व्याज रक्कम ₹ २०,०००	१,२०,०००	२,०००	१,१८,०००	३० नोव्हें. २०१९

३० नोव्हेंबर २०१९ रोजीचा बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजी नगर, पुणे ४११ ००५ या शाखेवर काढलेला ४२६०२५ क्रमांकाचा रु. १,१८,०००/- (अक्षरी रु. एक लाख अठरा हजार) चा रेखांकित धनादेश सोबत जोडला आहे.

कळावे,

आपला विश्वासू,
धारा ऑईल लिमिटेड करिता

सही
(श्री. अशोक भट्टड)

सोबत : रेखांकित धनादेश क्र. ४२६०२५

कंपनी चिटणीस

सारांश

- ## स्वाध्याय

क) सूट

ब) जोड्या जुळवा.

गट 'अ'		गट 'ब'	
अ)	ठेवीदार	१)	स्थिर
ब)	ठेवीवरील व्याज दर	२)	मालकी हक्काचा पुरावा
क)	ठेव पावती	३)	ऋणको
		४)	धनको
		५)	ठेवीचा पुरावा
		६)	बदलता

क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा.

- १) ठेवीवरील दिला जाणारा परतावा.
- २) ठेवीवरील व्याज देण्यासाठी वापरला जाणारा दस्तावेज.
- ३) मुदत ठेव स्वीकारल्याबद्दल कंपनीने दिलेली पावती.
- ४) ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवी परत करणे.
- ५) ठेवीचा जास्तीतजास्त कालावधी.

ड) खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा.

- १) ठेव ही कंपनीसाठी अल्पमुदतीचा वित्तीय स्रोत आहे.
- २) ठेवीदार हे कंपनीचे धनको असतात.
- ३) कायदेशीररीत्या जाहिरातीशिवाय कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते.
- ४) ठेवीदारांना लाभांश मिळण्याचा अधिकार असतो.
- ५) खाजगी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही.
- ६) ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात.

इ) गटात न बसणारा शब्द शोधा.

- १) लाभांश, ठेवीदार, ठेव पावती
- २) डिपॉझिटरी, ठेवीदार, ठेव पावती

फ) खालील विधाने पूर्ण करा.

- १) ठेवीदार हे कंपनीचे असतात.
- २) ठेवीदारांशी काळजीपूर्वक व दक्षतापूर्वक पत्रव्यवहार याला करावा लागतो.
- ३) ठेवी हा कंपनी भांडवल उभारणीचा मुदतीचा स्रोत आहे.
- ४) कंपनीला किमान महिने मुदतीपर्यंतच्या ठेवी स्वीकारता येतात.
- ५) निश्चित दराने मिळण्याचा अधिकार ठेवीदारांना असतो.

ग) कंसातील अचूक पर्याय निवडा.

गट 'अ'		गट 'ब'	
अ)	ठेवीदार	१)	
ब)	ठेवीवरील परतावा	२)	
क)		३)	ठेवीची जास्तीत जास्त मुदत
ड)	ठेवीची कमीत कमी मुदत	४)	

(व्याज, कंपनीचा धनको, ३६ महिने, ६ महिने)

ह) एका वाक्यात उत्तरे लिहा.

- १) ठेवीदार कोणास म्हणतात ?
- २) ठेवीवरील परतावा म्हणून काय दिले जाते ?
- ३) व्याज अधिपत्र म्हणजे काय ?
- ४) ठेवीचे नूतनीकरण म्हणजे काय ?
- ५) ठेव नूतनीकरण पत्रासोबत कोणता दस्तावेज जोडला जातो ?
- ६) कंपनी ठेवीची परतफेड केव्हा करते ?
- ७) ठेवीचा कमीतकमी आणि जास्तीतजास्त कालखंड किती असतो ?

ई) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा.

- १) ठेवीदार हे कंपनीचे मालक असतात.
- २) ठेवी हा वित्त पुरवठ्याचा अंतर्गत मार्ग आहे.
- ३) ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा मार्ग आहे.
- ४) ठेवीदारांना लाभांश मिळण्याचा हक्क आहे.

ज) योग्य क्रम लावा.

- १) अ) ठेवीचे नूतनीकरण
ब) ठेवीची स्वीकृती
क) ठेव पावती
- २) अ) देय व्याज
ब) ठेव पावती
क) ठेवीची स्वीकृती

प्र.क्र. २) खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

- १) ठेवीदार
- २) ठेव
- ३) ठेवीवरील व्याज
- ४) ठेव पावती
- ५) ठेवीचे नूतनीकरण
- ६) ठेवीची परतफेड

प्र.क्र. ३) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला कोणत्या दक्षता घ्याव्या लागतात ?
- २) चिटणिसाला ठेवीदारांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो ?

प्र.क्र. ४) खालील विधाने सकारण स्पष्ट करा.

- १) कंपनी चिटणिसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
- २) चिटणीसाला ठेवीदारांशी काही विशिष्ट प्रसंगी पत्रव्यवहार हा करावा लागतो.

प्र.क्र. ५) खालील प्रश्न सोडवा.

- १) ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.
- २) ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा.
- ३) ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा.
- ४) ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा.
- ५) इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र ठेवीदारास लिहा.

